

August 10, 2022

<b>National Stock Exchange of India Limited</b> Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra - Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 001 <b>NSE Symbol – DISHTV</b>	<b>BSE Limited</b> Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 <b>BSE Scrip Code:- 532839</b>
---	---

**Sub.: Newspaper Advertisement regarding Publication of Un-audited Financial Results for the First Quarter (Q1) and three months period ended June 30, 2022**


Dear Sirs,

This is in continuation to our communication dated August 09, 2022, wherein the Company had duly submitted the Un-Audited Financial Results of the Company for the first quarter and three months period ended on June 30, 2022 of the financial year 2022-23, in the format specified under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 together with the Limited Review Report (on Standalone and Consolidated financial statements) and Earning Release.

In this regard, please find enclosed herewith extract of Financial Results of the Company duly advertised and published in two newspapers viz. "Business Standard" (All Editions) in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on August 10, 2022.

Thanking you.

Yours truly,  
For Dish TV India Limited



**Ranjit Singh**  
**Company Secretary & Compliance Officer**  
Membership No. –A15442



*Encl: As above*

**NATCO Pharma Limited**  
 Regd. Office: Natco House, Road No.2, Banjara Hills, Hyderabad-500 034, Phone: 040-23547532  
 Email: investors@natcopharma.co.in | CIN: L24230TG1981PLC003201, www.natcopharma.co.in

**NOTICE**  
**DECLARATION OF INTERIM DIVIDEND AND RECORD DATE**  
 The Company hereby informs that the Board of Directors at their meeting held on 9<sup>th</sup> August, 2022 declared an Interim Dividend of Rs.3.50 (175%) per equity Share of Rs.2/- each of the Company. The Interim Dividend will be paid to the shareholders of the Company whose name appear in the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the said shares as on 22<sup>nd</sup> August, 2022, being the Record Date fixed for the purpose. The payment of said Interim dividend will be start from 30<sup>th</sup> August, 2022.

for NATCO PHARMA LIMITED  
 Sd/- Ch. Venkat Ramesh  
 Place: Hyderabad Date: 09.08.2022  
 Company Secretary & Compliance Officer

**HIMADRI CREDIT & FINANCE LIMITED**  
 CIN : L6521WB1984PLC028275  
 Regd. Off : 23A, Netaji Subhas Road, 8th Floor, Kolkata - 700 001.  
 Email: hif@himadri.com, Website: www.himadricredit.in Ph No: (033) 2230-4363/9683  
 Statement of Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended March 31, 2022 (Rs in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		
		31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)
1	Total income	54.71	58.13	54.04	224.14	182.29
2	Net profit / (loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	40.87	44.05	39.53	165.87	80.85
3	Net profit / (loss) for the period after tax (before exceptional and/or extraordinary items)	30.58	33.03	96.73	132.43	110.94
4	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	30.58	33.03	96.73	132.43	110.94
5	Total comprehensive income for the period/year (comprising net profit after tax and other comprehensive income after tax)	467.15	(60.12)	105.78	625.70	1,118.68
6	Paid up equity share capital	300.02	300.02	300.02	300.02	300.02
7	Other equity				4,879.88	4,254.18
8	Earnings per equity share (before and after extraordinary items) (of Rs. 10/- each) (not annualised):					
	Basic & diluted (Rs.)	1.02	1.10	3.22	4.41	3.70

On behalf of the Board of Directors  
 Sd/- Anurag Choudhary Director (DIN: 00173934)  
 Place : Kolkata Dated : The 9th day of August, 2022

**JAYANT AGRO-ORGANICS LIMITED**  
 Leadership through Innovation  
 CIN: L24100MH1992PLC066691  
 Regd. Off: 701, Tower 'A', Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Panel (West), Mumbai 400 013  
 Email: investors@jayantagro.com, Website: www.jayantagro.com  
 Phone: 022-40271300, Fax: 022-40271399

**NOTICE OF 30<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING**  
 NOTICE is hereby given the 30<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the Company, will be held on **Saturday, August 27, 2022 at 11.00 a.m.** (IST) through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business, as set forth in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI (LODR)') read with the various circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Securities and Exchange Board of India (SEBI Circulars).

Since this AGM is being held pursuant to the MCA Circulars through VC / OAVM, physical attendance of Members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the Members will not be available for the AGM and hence the Proxy Form and Attendance Slip does not form part of the Notice. Members of the Company joining through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Act.

The Annual Report of the Company for the financial year 2021-22 inclusive of Notice of the AGM has been sent electronically to the members whose Email IDs are registered with the Company or Depository Participant(s) or Link Intime India Private Limited ('Link Intime'). Members whose Email IDs are not registered with the Company or Depository Participant(s) or Link Intime are requested to update the same with their respective Depository Participant(s) or Link Intime.

Members may also note that notice of AGM and Annual Report will also be available on Company's website at www.jayantagro.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and also on the website of Link Intime at https://nstavote.linkintime.co.in.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (LODR) and Secretarial Standards 2 issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its members the facility to cast their votes electronically (Remote E-Voting and E-Voting at the AGM) on all resolutions set forth in the AGM Notice. The Company has engaged services of Link Intime for providing E-Voting facility to the Members.

The remote e-voting will commence on Wednesday, August 24, 2022 at 9:00 am (IST) and ends on Friday, August 26, 2022 at 5:00 pm (IST) and thereafter the remote E-Voting module shall be disabled and Members will not be allowed to vote through remote E-Voting beyond the said timeline. Once the vote is cast by the Member, the same cannot be changed subsequently.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Friday, August 19, 2022 shall only be entitled to cast their vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote E-Voting or voting at the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. Members can opt for only one mode of voting, i.e., remote E-Voting or voting at the AGM.

As informed earlier, the Register of Members and the Share Transfer Books remained closed from Saturday, July 23, 2022 to Thursday, July 28, 2022 (both days inclusive). It is clarified that subject to approval of Members at the ensuing AGM, equity dividend will be paid to those Members whose names appears in the Register of Members of the Company as at the end of the business hours on Friday, July 22, 2022 (record date).

The Company has appointed Mr. V. V. Chakradeo, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the voting during the AGM and remote E-Voting process in a fair and transparent manner.

Shareholders who would like to speak during the meeting must register their request mentioning their name, Demat account number/folio number, Email ID, mobile number with the Company at investors@jayantagro.com. on or before Friday August 19, 2022. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.

The Equity Dividend of Rs. 3/- per share as recommended by the Board of Directors of the Company for Financial Year 2021-22, if approved at the ensuing AGM, will be paid to eligible shareholders within 30 days from the date of declaration. The said dividend will be paid electronically to Members who have updated their bank details. Members whose bank account details are not updated with the Depository Participant(s) or Link Intime shall send a request for the same to their respective Depository Participant(s) (in case shares are in physical mode) or Link Intime (in case shares are in demat mode). In case of non-availability or non-updating of bank account details of Members, the Company will dispatch the dividend warrant / demand drafts to such Members, at the earliest. In compliance with the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 details with respect to updating the KYC and Bank details will be provided in the Notice of the AGM.

Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of Members w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to Members at the prescribed rates as may be applicable. In this regard, detailed communication has been sent to Members on their registered email IDs.

The detailed instructions for joining the AGM through VC/OAVM and casting the vote through remote e-Voting/E-Voting at the AGM is provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same. In case shareholders have any queries regarding e-voting, you may contact: National Securities Depository Limited (NSDL) at evoting@nsdl.co.in or call at no.: 18001020990 and 1800224430 (in case shareholders are holding securities in demat mode with NSDL) or Central Depository Services (India) Limited (CDSL) at evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43 (in case shareholders are holding securities in demat mode with CDSL) or Link Intime to Mr. Rajiv Ranjan at enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175 (in case shareholders are holding securities in physical mode / institutional shareholders).

For Jayant Agro-Organics Limited  
 Sd/- Dinesh Kapadia  
 Place: Mumbai Date: August 06, 2022  
 Company Secretary & Compliance Officer

**E.I.D.- PARRY (INDIA) LIMITED**  
 CIN: L24211TN1975PLC006889  
 Regd. Office: 'Dare House', Parys Corner, Chennai - 600 001.  
 Tel: 044-25306789 Fax: 044-25306930  
 Web: www.eidparry.com, Email: investorservices@parry.murugappa.com

**Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2022**  
 (Rs in Crore except for per share data)

Sl. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2022	Year Ended 31.03.2022	Quarter Ended 30.06.2021
1	Total Revenue from operations	7,146.47	23,527.93	4,354.49
2	Net Profit / (Loss) Before Tax before exceptional item and non-controlling interest	620.90	2,142.84	378.76
3	Net Profit / (Loss) Before Tax after exceptional item before non-controlling interest	665.10	2,129.11	378.76
4	Net Profit / (Loss) after taxes and non-controlling interest	276.24	906.83	132.61
5	Total Comprehensive Income (after tax)	471.20	1,773.14	315.12
6	Equity share capital (Face Value of Re.1/- per equity share)	17.74	17.74	17.71
7	Reserves excluding revaluation reserves		5,308.00	
8	Earnings Per Share (of Re.1/- each) (In Rs.)			
	(a) Basic	15.57	51.17	7.49
	(b) Diluted	15.53	51.04	7.47

Notes:  
 1 The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 08, 2022 and August 09, 2022.  
 2 Additional information on standalone financial results is as follows

Particulars	Quarter Ended 30.06.2022	Year Ended 31.03.2022	Quarter Ended 30.06.2021
Revenue from operations	721.73	2,496.30	449.69
Profit/(loss) before tax	14.39	311.89	(43.93)
Profit/(loss) after tax	13.14	283.50	(33.10)
Total comprehensive income (after tax)	12.87	353.33	(32.65)

3 The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.eidparry.com.

On behalf of the Board of Directors  
 S.Suresh  
 Managing Director  
 Date : August 9, 2022  
 Place : Chennai

**HPL ELECTRIC & POWER LIMITED**  
 CIN : L74899DL1992PLC048945  
 Regd. Office: 1/20, Asaf Ali Road, New Delhi 110 002  
 Ph.: +91-11-23234411, Fax: +91-11-23232639  
 E-mail: hpl@hplindia.com, Website: www.hplindia.com

**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022**  
 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended 31.03.2022
		30.06.2022	31.03.2022	
1	Total Income from Operations	29,559.33	32,513.58	1,01,395.47
2	Net Profit/ (Loss) for the Period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	969.33	1,725.61	1,393.48
3	Net Profit/ (Loss) for the Period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	969.33	1,725.61	1,393.48
4	Net Profit/ (Loss) for the Period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	631.97	1,352.32	780.46
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and Other comprehensive income (after tax))	615.59	1,254.08	720.14
6	Equity share capital	6,430.05	6,430.05	6,430.05
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	70,018.83
8	Earnings Per Share (face value of Rs. 10 each)			
	1. Basic (Rs.)	0.96	2.10	(3.10)
	2. Diluted (Rs.)	0.98	2.10	(3.10)

**KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022**  
 (Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended 31.03.2022
		30.06.2022	31.03.2022	
1	Total Income from Operations	28,454.48	32,392.58	1,00,427.98
2	Profit before tax	859.18	1,423.77	1,086.62
3	Profit after tax	560.11	1,264.48	711.95

Notes:-  
 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 09, 2022. The statutory auditors of the Company have conducted limited review by the statutory auditors.  
 2) The above is an extract of the detailed format of quarterly ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly ended financial results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website www.hplindia.com  
 3) The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year up to March 31, 2022 and the unaudited published year-to-date figures up to December 31, 2021, being the date of the end of the third quarter of the financial year which were subjected to limited review.  
 4) Management has changed its segmental reporting by consolidating/restructuring on the basis of similar economic, market and business characteristics. Thereby the two new reportable segments identified are Consumer & Industrial by aggregating wire & cables, lighting, luminaries and switchgear business in to one segment and aggregating of Metering, systems and projects business in to another segment as Metering & Systems. Changes in reportable segment are in accordance with Ind AS 108, hence previous year figures are re-instated to make it comparable.  
 5) Previous quarter/year ended figures have been regrouped/ restated wherever necessary.

For and on behalf of the Board of HPL Electric & Power Limited  
 Rishi Seth  
 Managing Director  
 DIN:00203469  
 Place : Noida Date : 09.08.2022

**DISH TV INDIA LIMITED**  
 Corporate office: FC-19, Sector-16A, Noida-201 301 (U.P.)  
 Regd. Office: Office No. 3/B, 3rd Floor, Goldline Business Centre, Link Road, Malad West, Mumbai - 400064, Maharashtra  
 CIN: L51909MH1988PLC287553, Tel.: 0120-5047005/5047006, Fax: 0120-4357078  
 E-mail: investor@dishd2h.com, Website: www.dishd2h.com

**Extract of statement of standalone and consolidated financial results for the quarter ended 30 June 2022**  
 (Rs. in lacs)

Particulars	Standalone			Consolidated		
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	30.06.2022	31.03.2022	30.06.2021
1. Total income from operations	31,386	32,504	36,321	138,370	60,863	64,270
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,146	4,887	7,496	22,956	2,355	4,182
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,146	(272,303)	7,496	(254,234)	2,355	(261,206)
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,380	(255,770)	5,615	(242,242)	1,785	(203,199)
5. Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	2,371	(255,806)	5,615	(242,278)	1,794	(191,947)
6. Equity Share Capital	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413
7. Other Equity	-	-	-	65,968	-	-
8. Basic and diluted earnings per share ( for continuing and discontinued operations) of Re. 1 each (not annualised) (In Rs.)	0.12	(13.30)	0.29	(12.59)	0.09	(10.38)

The above information is an extract of the detailed format of financial results filed by the company with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above financial results are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.dishd2h.com.

For and on behalf of the Board of Directors  
 DISH TV INDIA LIMITED  
 Jawahar Lal Goel  
 Chairman and Non Executive Director  
 DIN: 00076462  
 Place: Noida Date: 09 August 2022

**NATIONAL PEROXIDE LIMITED**  
 Registered office: Neville House, J.N.Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400001  
 CIN: L24299MH1954PLC009254  
 Tel No: (022) 66620000 Website: www.naperol.com Email: secretarial@naperol.com

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022**  
 (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 30.06.2021	Year Ended 31.03.2022	Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 30.06.2021	Year Ended 31.03.2022
1	Total Revenue from Operations	7,578.58 (51.99)	2,868.22 (1,472.95)	22,540.74 44.34	7,579.69 (57.28)	2,868.45 (1,473.05)	22,594.07 94.83
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	1,538.80	(1,472.95)	744.34	1,533.51	(1,473.05)	794.83
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary Items)	1,146.20	(1,064.46)	508.61	1,140.68	(1,064.60)	542.98
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary Items)	2,101.97	3,838.51	(4,998.96)	3,900.78	13,006.74	(14,898.04)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	574.70	574.70	574.70	574.70	574.70	574.70
6	Paid Up Equity Share Capital (face value of ₹10/- each)						
7	Other Equity			53,149.62			
8	Earnings per share (before and after extraordinary items) (face value of ₹ 10/- each) (Not annualised)						
	(a) Basic	19.94	(18.52)	8.85	19.85	(18.52)	9.45
	(b) Diluted	19.94	(18.52)	8.85	19.85	(18.52)	9.45

Notes:  
 1 The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these results are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and the Company's website (www.naperol.com).  
 2 The said results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on August 08, 2022 and August 09, 2022 respectively. The statutory auditors have carried out a limited review of the results for the quarter ended June 30, 2022.

For National Peroxide Limited  
 Sd/- (Rajiv Arora)  
 Chief Executive Officer and Director  
 DIN: 08780235  
 Place: Mumbai Date: August 09, 2022

**HCL INFOSYSTEMS LIMITED**  
 CIN: L72200DL1986PLC023955  
 Regd. Off.: 806, Siddharth, 96 Nehru Place, New Delhi 110 019.  
 Corp. Off.: A-11, First Floor, Sector -3 Noida, UP 201301.  
 Phone number: +91 120 2520977, 2526518-19; Fax: +91 120 2523791  
 Website: www.hclinfosystems.in; Email ID: cosec@hcl.com

**UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022**  
 ₹ in Lakhs

Sl. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30-Jun-2022 (Unaudited)	30-Jun-2021 (Unaudited)	31-Mar-2022 (Audited)
1.	Total income from operations	1,395	3,579	11,098
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) from continuing operations	(1,485)	(2,145)	(7,577)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items) from continuing operations	(998)	4,058	2,574
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items) from continuing operations	(998)	4,058	2,452
5.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items) from discontinued operations	-	-	-
6.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items) from discontinued operations, including disposal	-	-	-
7.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	(998)	4,058	2,452
8.	Total comprehensive income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(997)	4,079	2,497
9.	Paid up equity share capital	6,584	6,584	6,584
10.	Reserves (excluding Revaluation Reserve)			(28,095)
11.	Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations) -			
	Basic :	(0.30)	1.23	0.74
	Diluted:	(0.30)	1.23	0.74

Notes:-  
 1) After recommendation by the Audit Committee, these results have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 09, 2022. The results have been subjected to a limited review by the statutory auditors.  
 2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also available at the company's website www.hclinfosystems.in.

By order of the Board for HCL Infosystems Limited  
 Sd/- Nikhil Sinha  
 Chairperson  
 Place : Noida Date : August 09, 2022

**Unaudited Standalone Financial Results for the relevant periods are as follows**  
 ₹ in Lakhs

PARTICULARS	Quarter ended	Quarter ended	Year ended
	30-Jun-2022 (Unaudited)	30-Jun-2021 (Unaudited)	31-Mar-2022 (Audited)
Total income from operations	524	1,085	3,756
Net Profit/(Loss) for the period before tax and exceptional items	(716)	(1,328)	(4,793)
Net Profit / (Loss) for the period before tax and after exceptional items	(963)	4,992	2,468
Net Profit / (Loss) after tax and after exceptional items	(963)	4,992	2,468
Total comprehensive income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(963)	4,992	2,443

HCL INFOSYSTEMS

**JAYANT AGRO-ORGANICS LIMITED**  
 Leadership through Innovation  
 CIN: L24100MH1992PLC066691  
 Regd. Off: 701, Tower 'A', Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Panel (West), Mumbai 400 013  
 Email: investors@jayantagro.com, Website: www.jayantagro.com  
 Phone: 022-40271300, Fax: 022-40271399

**NOTICE OF 30<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING**  
 NOTICE is hereby given the 30<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the Company, will be held on **Saturday, August 27, 2022 at 11.00 a.m.** (IST) through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business, as set forth in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI (LODR)') read with the various circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Securities and Exchange Board of India (SEBI Circulars).

Since this AGM is being held pursuant to the MCA Circulars through VC / OAVM, physical attendance of Members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the Members will not be available for the AGM and hence the Proxy Form and Attendance Slip does not form part of the Notice. Members of the Company joining through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Act.

The Annual Report of the Company for the financial year 202

